

उनाड वणवण दिवस संपला.  
गोठवणारी रात्र बोचरी.  
पाचोळ्याची फरफर पाहत.  
श्वानही निजला कुशीत सावध.



मराठी अभ्यास परिषद पत्रिका  
Bhasha Ani Jivana  
भाषा आणि जीवन

वर्ष ११ : अंक १-२ : हिवाळा-उन्हाळा १९९३

अनुवाद विशेषांक - उत्तरार्ध

PK 2351

.B53

V. 11

1993

संपादकीय/अनुवाद आणि भाषेचे पोषण/१

अनुवाद : शास्त्र की कला?/अशोक रा. केळकर/५

परिशिष्ट : अनुवादविषयक काही पारिभाषिक संज्ञांची इंग्लिश-मराठी सूची/२७

अनुवाद आणि समीक्षा/विरूपाक्ष कुलकर्णी/३१

भाषांतरातील सर्जकता/दत्तात्रय पुंडे/४०

कवितांचा अनुवाद : एक अनुभव/आसावरी काकडे/४७

वृत्तपत्रातील मराठी/एक अजब अनुवादप्रक्रिया/मुकुंद संगोराम/५२

अनुवाद एक व्यवसाय/वि.गं. नेऊरगावकर/५७

मौखिक अनुवाद : एक व्यवसाय व व्यवहार/य.चिं. देवधर/६१


अनुवादविषयक लेखनाची निवडक सूची/७९

साद आणि प्रतिसाद : परांजपे, गौरी देशपांडे/९३

भाषाविषयक लेखनाची सूची/९६

परिषदवार्ता/१०१

सूचनाफलक : अभिनंदन, चुकीची दुरुस्ती, वार्षिक निवेदन/१०२



PL 400

**प्रकाशन :** त्रैमासिक (जानेवारी, एप्रिल, जुलै, ऑक्टोबर)

**संपादन समिती :** कल्याण काळे (प्रमुख), अशोक रा. केळकर, अंजली सोमण, द.

दि. पुंडे, प्र. ना. परांजपे, मॅक्सीन बर्नसन, विजया देव, आशा मुंडले,  
मृणालिनी शहा.

**संपादकीय संपर्क व परीक्षणार्थ पुस्तके :** कल्याण काळे, मराठी विभाग, पुणे विद्यापीठ,  
पुणे ४११ ००७ (दूरध्वनी : ३३६०६१/२४)

**व्यवस्थापकीय संपर्क व पैशाचा भरणा :** मृणालिनी शहा, १ शीतल अपार्टमेंट्स, ४६/४  
एरंडवणे, पुणे ४११ ००४ (दूरध्वनी ३३३८६९)

**पत्रिकेची बर्गणी, परिषदेची बर्गणी, जाहिरातीचे दर :** आवरणपृष्ठ तीन पाहा.

**सूचना :** पत्रिकेत प्रसिद्ध होणाऱ्या लेखांच्या लेखकांच्या मतांशी संपादक किंवा परिषद  
सहमत असतीलच, असे नाही.

या अंकाच्या मुद्रणासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अंशतः अनुदान मिळालेले

संपादक : कल्याण काळे / प्रकाशक व मुद्रक : मराठी अभ्यास परिषदेसाठी मृणालिनी

भाषांतर अंकाचे संपादन-संयोजन-डॉ. अंजली सोमण

मुखपृष्ठ / बालम केतकर, सुलेखन / शाम देशपांडे

मुद्रणस्थळ : संजीव मुद्रणालय, ४६९ सदाशिव पेठ, पुणे ४११ ०३०.